

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती
मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी पदांना
दि.१.०३.२०१८ ते दि.३०.०९.२०१८ पर्यंत
मुदतवाढ देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: अस्थाप-२०१८/प्र.क्र.२३/आस्था-२,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
तारीख: १५ मार्च, २०१८.

- वाचा-** १) सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-
२००१/प्र.क्र.२९८/सां.का.१, दिनांक २३.०३.२००६
२) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/विसु-१, दिनांक ११.०२.२०१६
३) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/वित्तीय सुधारणा-१, दिनांक
२१.०९.२०१६.
४) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दिनांक १०.०२.२०१७.
५) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय, क्रमांक-अस्थाप-२०१७/प्र.क्र.३२/आस्था-२, दि.२८.०२.२०१७.
६) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि-२०१६/प्र.क्र.०८/आ.पु.क. दि.०३.१०.२०१७.
७) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय, क्रमांक-अस्थाप-२०१७/प्र.क्र.११२/आस्था-२, दि.१७.१०.२०१७.
८) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि-२०१६/प्र.क्र.०८/आ.पु.क. दि.०८.०१.२०१८.
९) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय, क्रमांक-अस्थाप-२०१७/प्र.क्र.११२/आस्था-२, दि.१६.०१.२०१८.
१०) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे दि.२०.०२.२०१८ चे पत्र.
११) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि-२०१६/प्र.क्र.०८/१६/आ.पु.क. दि.०५.०३.२०१८.

शासन निर्णय

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई येथील खालील ४ अस्थायी पदांना संदर्भाधीन क्र. ९
येथील दि.१६.०१.२०१८ च्या शासन निर्णयान्वये दिनांक १ जानेवारी, २०१८ ते दि.२८ फेब्रुवारी, २०१८ पर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे.

२. आता संदर्भाधीन क्र.११ येथील वित्त विभागाच्या दि.०५.०३.२०१८ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य
साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई कार्यालयातील खालील तक्त्यात दर्शविलेल्या ४ अस्थायी पदांना विहित
अटीच्या अधीन राहून दिनांक १ मार्च, २०१८ ते दिनांक ३० सप्टेंबर, २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

अ.क्र.	पदनाम	अस्थायी पदसंख्या	वेतनश्रेणी
१	सहायक लेखा अधिकारी	१	९३००-३४८०० (ग्रेड वेतन रु.४४००)

अ.क्र.	पदनाम	अस्थायी पदसंख्या	वेतनश्रेणी
२	निम्नश्रेणी लघुलेखक (मराठी) अध्यक्षीय स्वीय सहायक	१	९३००-३४८०० (ग्रेड वेतन रु.४३००)
३	लिपिक-टंकलेखक	१	५२००- २०२०० (ग्रेड वेतन रु.१९००)
४	वाहन चालक	१	५२००- २०२००(ग्रेड वेतन रु.१९००)
	एकूण अस्थायी पदे	४	

३. उपरोक्त बाबीवर होणारा खर्च " मागणी क्रमांक झेडएफ - ०२, २२०५, कला व संस्कृती, ००, १०२, कला व संस्कृती प्रचालन (०१) अनिवार्य (०१) (०१) राज्य साहित्य व संस्कृती मंडळ (अनिवार्य) (२२०५३१७२) ०१ वेतन" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो सन २०१८-२०१९ या वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

प्रस्तुत शासन निर्णय हा संदर्भ क्र.११ येथील वित्त विभागाच्या दि.०५.०३.२०१८ या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१८०३१५१२१६५४२१३३ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नंदा मा.राऊत)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.
- २) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखा व परिक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ३) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ४) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
- ५) कोषागार अधिकारी, मुंबई.
- ६) वित्त विभाग (व्यय-४) व आकृतीबंध पुनर्रचना कक्ष, मंत्रालय, मुंबई.
- ७) मराठी भाषा विभागाची सर्व कार्यासने.
- ८) निवडनस्ती.